



मृत्युपत्र..
एक व्यावहारिक गरज!

Pg. 2

Bharose ka Bank Bhavishya ka Bank

Only for private circulation



Mahesh Kudav's Sustainable Vision
Behind Venus Safety & Health Pvt. Ltd.

Pg. 4

Exclusive Newsletter for TJSB patrons

VOLUME : 01 | ISSUE : 02 | November 2025 | PAGES : 4

EDITORIAL



CA Vaibhav Singavi
Vice Chairman,
TJSB Sahakari Bank Ltd.

Pay Tax and Relax

It is essential to meet your Chartered Accountant regularly, at least once every quarter or six months. Just as we visit our doctor for regular health check-ups, our financial health also needs periodic review. A Chartered Accountant is like a financial doctor who ensures that our money is managed wisely and our taxes are in order. By following their advice and timely guidance, we can avoid unnecessary stress at the end of the financial year.

In our busy professional lives, tax planning often takes a backseat. Many find it tedious or time-consuming, but saving tax is also a form of earning. If we fail to plan and pay our taxes properly, we risk losing our hard-earned money. Paying advance tax on time and consulting your tax planner before making major financial decisions is crucial. Once a financial decision is made, reversing it can be difficult and costly. Proper guidance not only saves money but also preserves our time, energy, and peace of mind.

Good taxation practices are the foundation of growth, progress, and goodwill, whether you are a salaried employee, retailer, or business owner. Clear financial records and compliance build trust among stakeholders, employees, and partners, creating a sense of security and transparency.

At TJSB Bank, we believe in ethical business practices and regularly organise seminars and interactive sessions with financial experts. These discussions cover budget impacts, taxation strategies, and ways to choose the right tax regime. We are delighted to see our TJSB patrons actively participate in these events and take steps toward better financial planning.

Through this message, I appeal to all our valued readers—plan your taxes wisely, pay them on time, and enjoy peace of mind. Pay tax and relax!

पितांबरी शाईन @ ३५ !

‘नीचे दुकान, उपर मकान’ असा ठाण्यातील धोबी आळीतील ‘अनंत स्मृती’ घरातून सुरु झालेल्या आमच्या पितांबरी उद्योगाला ३५ वर्ष पूर्ण झाली आहेत. आज तांब्या-पितळेच्या भांड्यांना नव्या सारखी चमक देणाऱ्या ‘पितांबरी शायनिंग पावडर’ या अभूतपूर्व उत्पादनाची चमक जगभरात पोहचली आणि उद्योग जगतात पितांबरीच्या रूपात एक मराठी ब्रँड जन्माला आला.

ठाणे, मुंबई, पुणे, खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र येथून मार्केटिंगची घोंडदौड करत आज भारतात आणि जगभरात २६ देशांमध्ये पितांबरी उत्पादनांची विक्री आणि वितरण केले जाते. २०० सुपरस्टॉकिस्ट, २५०० डिस्ट्रिब्युटर्स, ५ लाख दुकान आणि साधारण १० कोटी ग्राहकांपर्यंत पितांबरीचा विस्तार झाला आहे.

उत्पादनांची गुणवत्ता आणि उपलब्धतेच्या जोरावर पितांबरीने ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. तसेच ‘अभिनव उत्पादने’ ही ओळख निर्माण करत आज पितांबरीची होमकेअर, हेल्थकेअर, फूडकेअर आणि ॲग्रीकेअर अशा विविध विभागांत ९५ उत्पादने उपलब्ध आहेत.

पितांबरीच्या लोकप्रिय उत्पादनांमध्ये रुपेरी, हेक्झाशाइन फ्लोअर क्लिंनर, ड्रेन क्लिंनर, सॅनिटॉल टॉयलेट क्लिंनर, डिशवॉश बार व लिक्विड, क्युअरऑन पेन रिलीफ ऑइल, सिंगल हर्स टॅबलेट, कंठकेअर कफ सिरप, कोल्ड बाम व कंठवटी यांचा समावेश आहे.

पान ३ वर



डॉ रविंद्र प्रभुदेसाई
व्यवस्थापकीय संचालक,
पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.

- पूर्वी आम्ही ₹१०० कोटी टर्नओव्हरचे लक्ष्य ठेवले होते, मात्र आता पितांबरीच्या आठही विभागांसाठी स्वतंत्रपणे ₹१०० कोटी टर्नओव्हरचे उद्दिष्ट ठरवले आहे. येत्या दहा वर्षात पितांबरी ₹१००० ते ₹१५०० कोटी टर्नओव्हर गाठेल, असा आम्हाला दृढ विश्वास आहे.
- सामाजिक उपक्रमांमध्ये पितांबरी सक्रियपणे सहभाग घेते. तळवडे येथे दोन गावेही पितांबरीने दत्तक घेतली असून, सीएसआर अंतर्गत विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आपत्ती निवारण उपक्रमांसाठी खारीचा वाटा उचलण्याची भावना पितांबरीच्या कार्यात नेहमीच दिसून येते.
- ठाण्यातही गोखले रोडला पितांबरीची शॉपी आहे. ठाणेकर नागरिक उत्पादनाविषयी आपली मते, प्रतिक्रिया नेहमीच आवर्जून देतात. त्यामुळे प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी त्याची मदत होते. म्हणूनच पितांबरीला ठाणेकरांविषयी सदैव कृतज्ञता वाटते आणि ठाणेकरांनाही पितांबरी ठाण्याचीच वाटते.

TJSB ensures Secure Banking through Strong KYC Practices!

Know Your Customer (KYC) is the cornerstone of a safe and transparent banking system. It helps banks verify the identity and background of customers, ensuring that financial activities are legitimate. Earlier, KYC was limited to paperwork and basic documentation, but today it has evolved into a more robust process involving site verification and background checks to ensure authenticity and compliance.

KYC plays a vital role in combating financial crimes such as money laundering, terrorism financing, and fraud. By verifying customer identities, banks can prevent illegal transactions and safeguard the integrity of the financial system. It also ensures compliance with Anti-Money Laundering (AML) regulations, which are mandatory for all financial institutions. Non-compliance can attract heavy penalties and reputational damage.

Beyond legal requirements, KYC serves as a key tool for risk management. It helps banks understand their customers' financial profiles, enabling them



Harpreet Chhabra
General Manager
Operations
TJSB Sahakari Bank Ltd.

to assess potential risks and take preventive measures. This process not only protects the institution but also ensures that genuine customers enjoy a safe and seamless banking experience.

KYC also builds trust and transparency between banks and customers. It reassures depositors that their funds are safe and that the bank operates with integrity. Moreover, with the advent of digital and automated KYC



At TJSB Bank, we place great emphasis on robust KYC practices. Our employees receive comprehensive training to identify suspicious activities and prevent fraudsters from entering the banking system. Through continuous monitoring, verification, and technological upgrades, we aim to maintain the highest standards of financial security.

For customers, KYC provides a critical shield, safeguarding their personal finances and protecting against identity theft and unauthorised access to their accounts. This verified identity ensures they receive personalised and uninterrupted service.

systems, the process has become faster and more efficient without compromising accuracy.

In essence, KYC is not just a regulatory requirement; it is a commitment to safeguarding the financial ecosystem, protecting depositors, and ensuring that banking remains secure and trustworthy for all. Don't take

KYC lightly or consider it a hassle. Providing accurate KYC details is essential not only for banking but for every financial transaction. It safeguards your identity, prevents fraud, and ensures transparency. Being particular about KYC helps create a secure and trustworthy financial environment for everyone.

Mahesh Foundation: Transforming Lives with Compassion and Commitment

Founded in 2008 by social reformer Mahesh Jadhav, the Mahesh Foundation in Belagavi, Karnataka, has been a beacon of hope for HIV-infected and underprivileged children. What began as a humble effort to provide shelter to one abandoned child has evolved into a powerful movement that has transformed thousands of lives through healthcare, education, livelihood, and empowerment initiatives.

The journey began when Mahesh Jadhav met a four-year-old HIV-positive boy in a government hospital. Deeply moved, he established Ashakiran Care Home, a safe and loving shelter for HIV-infected orphan children aged 6–18 years. Since its inception, the home has cared for over 4,400 children, offering them treatment, nutrition, education, and emotional support. Remarkably, the foundation has maintained zero mortality among its beneficiaries — a testament to its quality care and commitment.

Education has been another cornerstone of the foundation's mission. The Utkarsha Learning Centre, started in 2018, offers free, skill-based education to over 1900 HIV-positive and slum children. By blending formal learning with vocational skills, the school ensures that children grow into confident, independent individuals. Complementing this effort, the Aadhar Vidya Programme



If you wish to donate scan this QR code



has supported education for over 150,000+ underprivileged children by providing school supplies, personality development, and digital literacy opportunities.

Beyond education, Mahesh Foundation's social outreach extends deep into the slums through the Aadhar Village Programme, launched in 2013. This initiative provides sustainable infrastructure, including housing, solar power, clean drinking water, and healthcare facilities, to impoverished families. Over 850 residents now enjoy a better quality of life and improved access to basic amenities.

Recognising the struggles of women from economically weaker



Mahesh Jadhav

backgrounds, the Aadhar Mahila Udyog (Livelihood Programme) was introduced in 2014. It empowers women by training them in tailoring and bag-making, offering them both dignity and financial stability. To date, more than 3,000 women have benefited, with many now running their own micro-enterprises.

Healthcare remains a crucial



An important part of the Foundation's success has been the unwavering support of its partners. TJSB Bank, in particular, has been associated with Mahesh Foundation since 2011-12. Their excellent service and continued guidance have helped the organisation make the best use of the scholarship assistance received for children's education. The Foundation expresses deep gratitude to TJSB Bank for its constant support and belief in its mission.

focus for Mahesh Foundation. Through the Gokak Care and Support Centre, it has reached over 91,000 people living with HIV across rural

Karnataka, ensuring timely access to medical care, awareness, and government schemes. The newly established MyBlood Charitable Blood Centre further bridges the gap between blood donors and needy patients, saving precious lives daily. This blood bank benefits 500-600 needy children and patients every month.

The Foundation also runs the HIV & Adolescents Awareness Programme, educating over nine lakh students across schools and colleges about HIV prevention, stigma reduction, and adolescent health.

Recognised by the Government of India with the National Award for Child Welfare, Mahesh Foundation is also ISO 9001:2015 certified and registered under the FCRA and Section 80G of the Income Tax Act. Its credibility and impact have attracted partnerships with reputed corporate and government organisations.

In 17 years of tireless service, Mahesh Foundation has truly lived up to its motto — "We Care for the Uncared." With compassion as its foundation and empowerment as its goal, it continues to build a healthier, more inclusive, and dignified society for all.

To learn more about Mahesh Foundation's Compassionate Work, Please Visit: www.maheshfoundation.in

आपल्या सभोवताली काही अप्रिय घटना घडताना आपण पाहतो आणि अनेकदा त्या घटनांसाठी परिस्थिती किंवा नशीब कारणीभूत आहे, असे मानतो.

काही उदाहरणे :

घटना क्र. १ - पतीच्या निधनानंतर एक वृद्ध महिला तिच्या व पतीच्या संयुक्त (Joint) नावे असणाऱ्या घराची विक्री करू इच्छित होती, पण तिच्या परदेशात रहाणाऱ्या मुलाच्या संमती आणि सहभागाशिवाय, विक्री करण्यास ती असमर्थ होती.

घटना क्र. २ - एका गृहस्थांचे वयाच्या ५५ व्या वर्षी अचानक निधन झाले. त्यांच्या पश्चात हिंदू वारसा कायदान्वये त्यांचे वारस म्हणून पत्नी, मुले व ८० वर्षांची वृद्ध आई हे होते. त्यांच्या आईचेही पुढे महिन्याभरातच निधन झाले; आणि त्या मृत गृहस्थांच्या भावंडांचाही आईच्या माध्यमातून त्या मृत गृहस्थांच्या मालमत्तेवर अविभक्त हिस्सा निर्माण झाला आणि गुंतागुंत वाढली.

घटना क्र. ३ - वृद्ध आईवडिलांचा कायम स्वरूपी सांभाळ धाकट्या मुलाने केला. मोठा मुलगा काही कारणास्तव सर्व संबंध संपुष्टात आणून, वेगळा रहात होता. आईवडिलांनी त्यांच्या हयातीत राहत्या घरावर धाकट्या मुलाचे नामांकन (Nomination) केले. मात्र आईवडिलांच्या पश्चात मोठ्या भावाने सर्व मालमत्तेत अर्धा हिस्सा मागितला.

घटना क्र. ४ - सांपत्तिक स्थिती चांगली असलेल्या वडिलांच्या दोन मुलांचे आपसातील संबंध अत्यंत तणावाचे होते. हे लक्षात घेऊन वडिलांनी त्यांच्या हयातीतच

दोन मुलांना स्वतंत्र फ्लॅट खरेदी करून दिले. मात्र प्रत्येकाबरोबर वडिलांनी स्वतःचे दुसरे नावही खरेदीखतामध्ये घातले. वडिलांच्या पश्चात वडिलांच्या हिश्यात दोन्ही भावांना एकमेकांच्या फ्लॅट मध्ये हक्क निर्माण झाला. काही कारणाने एकाच फ्लॅटचे बाजारमूल्य तेव्हा जास्त वाढले होते, आणि वाद निर्माण झाला.

अशा अनेक घटना पाहताना असे लक्षात येते, की निर्माण झालेली अडचण ही मृत व्यक्तीचे वैध आणि स्पष्ट मृत्युपत्र असते तर नक्कीच टळली असती. गुंतागुंत झाली नसती. त्रास वाचला असता.

मृत्युपत्र - समज/गैरसमज :

एकूणच 'मृत्युपत्र' शब्दातील 'मृत्यू' हा शब्द प्रत्येकालाच घाबरवणारा असतो आणि म्हणूनच या शब्दापासून आणि पर्यायाने मृत्युपत्र करण्यापासून दूर राहण्याचा पर्याय अनेकजण स्विकारताना दिसतात.

मृत्युपत्र आणि ते करण्याची पद्धत यांविषयी अनेक समज गैरसमज लोकांमध्ये असतात जसे की 'खूप मालमत्ता असणाऱ्यांनीच मृत्युपत्र करावे, संयुक्त नावाने मालमत्ता असेल तर मृत्युपत्राची गरज नाही, मृत्युपत्र फक्त स्थावर मालमत्तेचेच करता येते, एखादी मालमत्ता किंवा गुंतवणूक मृत्युपत्रात नमूद केली की तिच्यावर आपला हक्क संपला, मृत्युपत्र करणे खूप खर्चिक असते' इत्यादी

मृत्युपत्र.. एक व्यावहारिक गरज!



अॅड. पौर्णिमा रानडे
संचालिका
टी. जे. एस्. बी सहकारी बँक लिमिटेड

इत्यादी... असे अनेक गैरसमज प्रचलित असल्यामुळे लोक मृत्युपत्र करण्यापासून दूर राहणे पसंत करतात. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. मृत्युपत्रावर कोणत्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी नाही. एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यात अनेक वेळा मृत्युपत्र बदलू शकते, आणि सर्वात शेवटी केलेले मृत्युपत्र हे वैध मानले जाते. मृत्युपत्र हे तुमची स्वकष्टार्जित मालमत्ता तुमच्या इच्छेनुसार तुमच्या पश्चात वाटण्याचा अधिकार तुम्हाला देते, अन्यथा तुम्हांस लागू होणाऱ्या वैयक्तिक कायद्या /

Personal law नुसार तुमच्या संपत्तीचे वाटप होईल.

मृत्युपत्राची अंमलबजावणी मृत्युपत्रकर्त्याच्या निधनानंतरच होते. बक्षीसपत्रासारखी ताबडतोब होत नाही. अनेकविध गोष्टींचे प्रावधान मृत्युपत्रान्वये करता येते. गतिमंद, दिव्यांग कुटुंब सदस्य असल्यास त्यासाठी विशेष प्रावधान करणे शक्य होते. एखाद्या व्यक्तीची ती हयात असेपर्यंत देखभाल करण्याची तरतूद करता येते, त्या अनुषंगाने त्या व्यक्तीला जीवित असेपर्यंत मर्यादित हक्क (Life interest) देणे शक्य आहे. काही अटी, शर्तीची पूर्तता केल्यावरच वारसाला प्रॉपर्टी मिळेल असे नमूद करता येते. काही पती पत्नी संयुक्त मृत्युपत्र करून एकमेकांना स्वतःच्या पश्चात पूर्ण मालमत्ता देण्याचा विचार करतात. धर्मादाय संस्थांना देणगीसुद्धा मृत्युपत्रान्वये दिली जाऊ शकते. थोडक्यात, तुमच्या स्वकष्टार्जित मालमत्तेबाबत तुमच्या इच्छा तुमच्या पश्चात मृत्युपत्रान्वये पूर्ण होऊ शकतात.

मृत्युपत्रासाठी आवश्यक कायदेशीर तरतुदी :

मृत्युपत्र करताना कायदेशीर तरतुदींची पूर्तता होणे आवश्यक आहे, पण त्याच बरोबर प्रत्यक्ष व्यवहारात मृत्युपत्र सिद्ध करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत व दुय्यम निबंधक ऑफिसमध्येही विनासायास नोंदणी

व्हावी यासाठी पुढील गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक आहे.

- १) मृत्युपत्र करणारी व्यक्ती सज्जन असावी.
- २) मृत्युपत्र करण्यास मानसिकदृष्ट्या सक्षम असावी.
- ३) मृत्युपत्रावर दोन सज्जन व्यक्तींची साक्षीदार म्हणून सही असावी. (Attesting witness)
- ४) मृत्युपत्रकर्त्याच्या मानसिक सुदृढतेचा वैद्यकीय दाखला जोडलेला असावा.

मृत्युपत्राची नोंदणी (Registration) बंधनकारक नाही, मात्र व्यवहार्य नक्कीच आहे.

अनेक वेळा मृत्युपत्राच्या अंमलबजावणीसाठी मृत्युपत्राचा व्यवस्थापक (Executor) नेमला जातो. मृत्युपत्राच्या बाबतीतील सर्व कायदेशीर बाजूंची पूर्तता Executor मार्फत केली जाते. मृत्युपत्राचा लाभार्थी देखील Executor म्हणून नेमला जाऊ शकतो. काही सरकारी बँका देखील योग्य ती आकारणी करून हे काम करतात. मात्र Executor नेमणे बंधनकारक नक्कीच नाही.

मृत्युपत्र या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. प्रत्येकाची परिस्थिती, कौटुंबिक गरज, मालमत्तेचे स्वरूप व इतर अनेक गोष्टींचा विचार करूनच मृत्युपत्र केले जाते. हा लेख मृत्युपत्र विषयाची केवळ तोंडओळख म्हणून बघितला जावा.

आजची लेखाची मर्यादा इथपर्यंतच सीमित ठेवते. मृत्युपत्रासाठीचा मुस्लीम लोकांसाठीचा कायदा, Mutual will, living/ medical will/ वैद्यकीय मृत्युपत्र अशा इतर विषयांवर पुन्हा कधीतरी.....

प्रगती प्रतिष्ठान : आत्मनिर्भरतेतून शाश्वत विकासाचा सुवर्ण प्रवास

पालघर जिल्ह्यातील डोंगररांगांमध्ये, उष्ण उन्हाट पाण्याच्या बाटलीसाठी झटणाऱ्या स्त्रींचे जीवन बदलून टाकण्याचा संकल्प जेव्हा वसंतराव पटवर्धन यांनी केला, तेव्हाच “प्रगती प्रतिष्ठान” या सामाजिक आंदोलनाचा जन्म झाला. १९७२ साली स्व. वसंतराव पटवर्धन यांनी ठाणे जिल्ह्यातील (आताचा पालघर) जव्हार-मोखाडा परिसरातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी या संस्थेची स्थापना केली. या कार्यात त्यांना पत्नी सुनंदाताई पटवर्धन यांची साथ लाभली. आज ५० वर्षांनंतरही ही संस्था त्याच श्रद्धेने “आदिवासी हित सर्वोपरि” या ध्यासाने कार्यरत आहे.

वसंतराव पटवर्धन हे संघसंस्कारित कार्यकर्ते, समाजसेवक आणि विचारवंत होते. शहरातील सुसज्ज आयुष्य सोडून त्यांनी डोंगर-दऱ्यांतल्या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचा संकल्प केला. शिक्षण, पाणी, आरोग्य, शेती, रोजगार आणि कौशल्यविकास यांसारख्या मूलभूत क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रगती प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवे प्रयोग सुरू केले. त्यांच्या या कार्याचा पाया होता, आत्मनिर्भरता आणि शाश्वत विकास.

त्यांच्या प्रयत्नातून आदिवासी भागात पहिली निवासी वसतिगृह योजना उभारली गेली. यामुळे दूरवरच्या पाड्यांतील मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली. आरोग्यसेवेअभावी होणाऱ्या आजारांचा बंदोबस्त करण्यासाठी सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात आली. महिलांच्या पाण्यासाठीच्या कंठावर उपाय म्हणून १३४ गावे नळपाणी योजनांनी प्रकाशमान झाली, आणि ३०,००० हून अधिक घरांपर्यंत शुद्ध पाणी पोहोचले. वसंतरावांच्या निधनानंतर संस्थेची सूत्रे सुनंदाताई पटवर्धन यांनी दळतेने हातात घेतली. त्यांनी ग्रामीण महिलांना बचतगटाच्या माध्यमातून संघटित केले, मुलाबाळांसाठी मूकबधिर शाळा सुरू केली आणि आरोग्यसेवा गावागावात पोहोचवली. “न रहेंगे बाल – न बनेगी



Solar powered Drip Irrigation
@ Tulyacha Pada, Mokhada



५० वर्षांच्या या प्रवासात प्रगती प्रतिष्ठानने नवनवीन प्रकल्प राबवले

- नळपाणी योजना : १३४ गावांमध्ये पाणीपुरवठा प्रकल्प.
- सौरग्राम योजना : ५००० कुटुंबांपर्यंत सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा.
- कृषी विकास प्रकल्प : ठिबक सिंचन, केशर आंबा, भुईमूग, लसूण व मका लागवडीद्वारे १०,००० शेतकऱ्यांना नवजीवन.
- कौशल्य विकास : बांबू हस्तकला, संगणक प्रशिक्षण, टेलरिंग कोर्सेस यांतून युवांना रोजगार.
- शिक्षण व सामाजिक उपक्रम : कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी निलेशे मुरडेश्वर विद्यालय, डिजिटल शिक्षण साधनांची सुविधा आणि सुधारित वसतिगृह व्यवस्था.



चोटी” या आत्मनिर्भरतेच्या प्रतीकासारखा त्यांचा निर्धार आजही प्रेरणादायी ठरतो. त्यांना राज्य आणि विविध संस्थांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे, पण त्यांच्या दृष्टीने खरी पारितोषिके म्हणजे गावागावातले बदललेले जीवन. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम आगवण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वीरेंद्र चंपानेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती प्रतिष्ठान आज “LIFE” (Livelihood, Innovation, Farming, Education) या चौकटीतून शाश्वत विकासाचे नवे अध्याय लिहीत आहे. पुढील पाच वर्षांत संस्था कौशल्यविकास, जलसंवर्धन, कुपोषण

If you wish
to donate
scan this
QR code



निर्मूलन आणि उद्योजकता विकास या क्षेत्रांत अधिक काम करणार आहे. “सक्षम गाव म्हणजे सक्षम भारत” या विचाराने प्रेरित होऊन प्रगती प्रतिष्ठान आजही गावागावात लोकसहभागातून आत्मनिर्भरतेचा दीप पेटवत आहे. पाण्याच्या बाटलीपासून सुरू झालेला हा प्रवास आता हजारां घरांना उजळवतो

प्रगती प्रतिष्ठानच्या स्थापनेपासूनच संस्था टी.जे.एस.बी बँकेशी जोडली गेली आहे. संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार संपूर्णतः टी.जे.एस.बी बँकेच्या माध्यमातून पार पडतात. अनेक वर्षांपासून बँक संस्थेला प्रत्येक अडचणीत मदत करत आली आहे. विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी तसेच सामाजिक उपक्रमांसाठी टी.जे.एस.बी बँकेचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे प्रगती प्रतिष्ठान टी.जे.एस.बी बँकेची मनःपूर्वक आभारी आहे.

आहे. वसंतराव आणि सुनंदाताईंचा “आदिवासी हित सर्वोपरि” हा मंत्र आजही संस्थेच्या प्रत्येक कार्यात जिवंत आहे.

पितांबरी शार्इन @ ३५ !

(पान १ वरून)

पूजा उत्पादनांमध्ये देवभक्ती सेवन इन वन, उपासना, ग्रह दोष निवारण अगरबत्ती, पंचारती धूप स्टिक, भीमसेनी कापूर, चंदन टीका व घी दिया विशेष प्रसिद्ध आहेत. अग्रीकैअर विभागात गोमय, सुबहर द्रवरूप खते व वन्यप्राणी रोधक अशी अभिनव उत्पादने आहेत. फूड विभागात रुचियाना खरवस प्रिमिक्स, चार प्रकारची लोणची, हेल्टी सूप रेंज व बेकरी प्रॉडक्ट्स समाविष्ट आहेत. ही सर्व उत्पादने प्रथम फ्री सॅम्पलिंगद्वारे ग्राहकांना दिली जातात आणि नंतर मार्केटमध्ये उपलब्ध केली जातात.

पितांबरी शायनिंग पावडर आज भारतातील सुमारे १० कोटी घरांमध्ये वापरली जाते. शायनिंग पावडरइतकेच लोकप्रिय आणि ज्याचा मार्केट शेअर शायनिंग पावडरच्या तोडीचा आहे असे दीपशक्ती दिव्याचे तेल तसेच रसायनमुक्त व शुद्ध रुचियाना गूळ पावडर ही पितांबरीची अन्य यशस्वी उत्पादने भारतभर उपलब्ध आहेत. या उत्पादनांचे सध्या ५ लाख दुकानांमधून वितरण सुरू असून, रिलायन्स, डीमार्ट आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा ही उत्पादने उपलब्ध आहेत.

वितरण नेटवर्क वाढवत असतानाच पितांबरीने

टी.जे.एस.बी बँक माझे कुटुंब आहे. आमच्या व्यवसायाच्या जन्मापासून या बँकेची आम्हाला भक्कम साथ आहे. आमचा सुरुवातीचा काळ खडतर होता, पण प्रत्येक अडीअडचणीत या बँकेने आम्हाला पाठिंबा दिला आणि विशेष सहकार्य केले. आज पितांबरीच्या यशात बँकेचा सिंहाचा वाटा आहे. मला अभिमान आहे की माझे वडील वामनराव प्रभुदेसाई या बँकेचेअध्यक्ष होते. आज आमची तिसरी पिढी परीक्षित आणि आमची टीम यांचे बँकेशी जिवाळ्याचे संबंध आहेत. या वार्तापत्राच्या माध्यमातून चांगले विचार मंथन होईल, ज्याचा सर्व उद्योजकांना फायदा होईल. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी टी.जे.एस.बी चे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

“तुमच्या दुकानात पितांबरीचं दुकान” या बिझनेस मॉड्यूल अंतर्गत फ्रँचायझी सेवा सुरू केली आहे. सध्या

भारतभर १४० पितांबरी शॉपी फ्रँचायझी यशस्वीपणे कार्यरत असून, १००० शॉपी सुरू करण्याचे पितांबरीचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमामुळे स्वतःचे वितरण चॅनेल तयार होऊन नवीन उत्पादने देशभर जलदगतीने पोहोचवणे शक्य होईल हाच पितांबरीचा दूरदर्शी विचार आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, साखळोली आणि तळवडे-राजापूर येथे पितांबरीने विकसित केलेल्या अॅग्रो टुरिझम प्रकल्पांना गेल्या पाच वर्षांत १० हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे.

पितांबरीच्या इन-हाऊस मीडिया विभागामार्फत जाहिराती आणि सोशल मीडिया मोहिमेद्वारे उत्पादनांचा प्रचार-प्रसार प्रभावीपणे केला जात आहे. यामुळे ५०-६० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. ग्राहकांमध्ये मागणी निर्माण करणे आणि दुकानांमध्ये उत्पादन उपलब्ध करणे या दोन्ही आघाड्यांवर पितांबरीने उल्लेखनीय यश मिळवले आहे.

ठाण्यातून सुरू झालेला ‘पितांबरी’ ब्रँड आज जगभर पोहोचला आहे, हे सांगताना अपार आनंद आणि समाधान वाटते. ग्राहकांचा असाच विश्वास आणि पाठिंबा मिळत राहील आणि पितांबरी अधिकाधिक उंची गाठेल, असा आम्हाला दृढ विश्वास आहे.

प्रिय ठाणे जनता उर्फ टी.जे.एस.बी बँक

कळे ना कसे नयनी दाटले,
हासू आणि आसू एकाच क्षणी !
पस्तीस वर्षांच्या कणखर साथीला विराम,
भावनांचा संमिश्र कल्लोळ मनी !

होते तुझे रोपटे छोटेसे,
‘इवलासा’ आपला ठाणे जनता परिवार !
विस्तारुनी शाखा, बहरला वृक्ष,
टी.जे.एस.बी परिवर्तनाची मीही एक साक्षीदार !

‘समृद्धाराय सहकारीतेने’ आरंभ तुझा,
‘विश्वास जिंदगीभरका’ केलास सार्थ !
ग्राहकाने ‘प्रथम पसंती’ बहाल करून,
‘भरोसेका - भविष्यका बँक’ म्हणत केले कृतार्थ !

माझ्यासाठी तर तू एक कल्पवृक्ष,
इच्छिलेले सर्व केलेस बहाल !
राहून तुझ्या छायेखाली,
संगतीने केली यशस्वी वाटचाल !

शिकवणीनुसार तुझ्या जोडली,
व्यवसायापलिकडली नाती !
ऋणानुबंधाच्या अमूल्य ठेवीवर,
व्याजरूपी मिळाले सहकारी सोबती !

नेकी निष्ठा ही तत्वे जपून,
इमानदारीने चाकरी झाली !
तुझ्या यशाच्या कमानीसंगे,
आमचीही अनंत उन्नती झाली !

बघता बघता सरली वर्षे,
सेवानिवृत्तीची घटिका आली !
सुंदर, मार्मिक प्रवासाच्या,
सुफल संपन्नतेची घडी आली !

या प्रवासातील ज्येष्ठ अन् कनिष्ठ सहयात्रींचे,
कृतज्ञतापूर्वक मानते आभार !
चूक-भूल ही छावी घ्यावी,
हीच विनंती तुम्हा सर्वां एकवार !

नवीन छंदांच्या नवीन वाटा,
जरी निवृत्तीनंतरच्या नूतन योजना मनी !
तरी आजन्म तुझी राहीन ऋणी,
हीच भावना नसानसातूनी !

माता, अग्रजा सखीसम,
पाठराखीणीची साथ तुझी !
सेवेतून निवृत्त होऊनही राहील,
मी टी.जे.एस.बी ची अन् टी.जे.एस.बी माझी !



उत्तरा अनिल जोशी
सेवानिवृत्त कर्मचारी

Mahesh Kudav's Sustainable Vision Behind Venus Safety & Health Pvt. Ltd.



Mahesh Kudav's journey with Venus Safety and Health Pvt. Ltd. is an inspiring story of entrepreneurial grit, innovation, and social commitment. What began in a small rented garage in Dadar in 1985 has evolved into a ₹200 crore safety-filtration leader based in Talaja, Navi Mumbai, employing 900+ people and exporting to 32+ countries, including the UAE, KSA, Netherlands, and the USA.

The Evolution of a Manufacturing Pioneer

In the early days, Mahesh Kudav faced severe challenges during the pre-liberalisation era, including difficulty obtaining banking support. His association with TJSB Bank, established in 1986, became a lifelong partnership he credits as an "all-weather umbrella." After selling his initial medical product technology to an MNC, he shifted focus to filtration products, moving to full manufacturing and marketing by 1990.

A national milestone came in 1997, when Venus became India's first company to receive ISI approval for filters, later earning European certification and US FDA N95 approval in 2009. The company's major breakthrough occurred during COVID-19, when N95 mask production surged, expanding the workforce from 1,100 to 3,500.

Today, Venus operates five advanced facilities spanning 600,000 sq. ft., integrating smart factory technologies, thermal insulation, and backward integration. With a daily capacity exceeding 1.5 million PPE units, Venus leads India's sustainable large-scale manufacturing.

The Business Success Mantra

Mahesh Kudav's business philosophy focuses on sales, innovation, and process excellence. He believes sustained sales depend on continuous product development and consistent R&D investment—Venus reinvests 3% of its turnover and holds three international patents. Its lab is on track for NABL accreditation. He also emphasises adopting ISO 9001 standards for genuine organisational improvement.

Venus's product range spans filtering facepiece masks, Half/Full Face Respirators, Chemical Filters, SCBA, ELISA, and Fire Escape Masks, as well as Hearing, Eye, and Head Protection. Its innovations—like the Stay Cool Butterfly Vent Valve, Twist N Click filter system, and Beetle Mask design—reflect its engineering excellence and user comfort.

Addressing the shortage of skilled labour, Venus runs in-house training centres, with 70% of employees recruited as raw trainees and upskilled internally. The filtration division is woman-dominated, significantly contributing to productivity.



Mahesh Kudav

In the early days, Mahesh Kudav faced severe challenges during the pre-liberalisation era, including difficulty obtaining banking support. His association with TJSB Bank, established in 1986, became a lifelong partnership he credits as an "all-weather umbrella."

The company also recruits 100 rural workers under government-supported schemes, promoting inclusive employment.

Global Growth and Vision Ahead

Venus continues expanding across Europe, the Middle East, and the Americas, with growing markets in the UK, South Africa, Canada, and the GCC. The company achieved 30% growth last year and targets a ₹200 crore turnover by FY26, with exports contributing 40% of total revenue. Guided by the motto "Made in India, Trusted Worldwide," Venus aims to strengthen its global presence with sustainable, high-quality safety solutions.

A Philosophy Rooted in Sustainability

Sustainability forms Venus's core—for the planet, product, and people. Environmentally, it uses solar energy, practices rainwater harvesting, and operates air-conditioning for 10 months yearly on collected water. Hundreds of trees have been planted around the Talaja site. Through backward integration, Venus controls production from fibre to final product, constantly reducing packaging waste.

For its people, the company ensures well-being through nutritious canteen meals and social drives—its blood donation camps record over 100 donations, with women donors leading participation.

From a humble garage startup to a ₹200 crore global PPE powerhouse, Venus Safety and Health Pvt. Ltd. stands as a model of resilient leadership, sustainable manufacturing, and people-centric growth, exemplifying how innovation and ethics can shape a safer, stronger India.

माझी BANK

TJSB Bank - A Trusted Partner in Sharp Auto's Journey of Growth and Excellence

The story of Sharp Auto Pvt. Ltd. is one of vision, perseverance, and partnership. Founded by Vasant Tilekar in 1996 as a proprietorship firm, Sharp Auto embarked on its journey with a commitment to quality and innovation in the manufacturing of sheet metal parts, assemblies, tooling, and plastic injection-moulded components. In 2008, the firm transitioned into a private limited company, marking a new chapter in its evolution.

A key milestone in Sharp Auto's journey was the beginning of its banking relationship with TJSB Bank in 2003. At that time, the company operated with a modest credit limit of ₹3 lakhs and an annual turnover of around ₹50 lakhs. Over the years, this partnership has flourished, built on mutual trust, transparency, and a shared vision for sustainable growth.

Today, Sharp Auto stands as a leading supplier to various OEMs through renowned Tier-1 companies, with an impressive annual turnover of ₹60 crore and an enhanced banking limit of ₹8 crore. This remarkable progress reflects not only the company's dedication but also TJSB Bank's unwavering support and understanding of its business dynamics.

For Sharp Auto, TJSB has been



Vasant Tilekar

more than just a financial institution — it has been a true growth partner. The bank's timely financial assistance, personalised service, and proactive approach have empowered the company to navigate challenges and seize new opportunities.

As Sharp Auto celebrates 29 years of excellence, it proudly acknowledges TJSB Bank's instrumental role in its success story — a partnership built on trust, reliability, and shared progress.



TJSB SAHAKARI BANK LTD. MULTI-STATE SCHEDULED BANK
Bharose ka Bank Bhavishya ka Bank

Own your dream, live your milestone
With TJSB Auto Finance Loan.



Your 4-wheeler dream is now within reach:

Quick processing and easy documentation

Attractive interest rates starting from 8.10%* p.a.

Trusted partner in every step of your journey

www.tjsb.bank.in | Toll free: 1800 266 3466/1800 103 466